

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. १४ एप्रिल २०१९

अग्निशमन सेवेतील वीर शहीदांना केले नमन

अग्निशमन सेवा सप्ताहाचा

शुभारंभ : नागपूरकरांनी अनुभवले थरारक
प्रात्यक्षिक

नागपूर, ता. १४ : अग्निशमन सेवेत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली आणि अभिवादन करण्यासाठी तसेच यानिमित्ताने नागरिकांत जनजागृती करण्यासाठी आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाला. यानिमित्त शहीदांच्या स्मृतिफलकासमोर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. थरारक प्रात्यक्षिक सादर करून वीर शहीदांना नमन करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाच्या वतीने सिव्हील लाईन येथील मनपा मुख्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अग्निशमन सेवा समितीचे सभापती लहुकुमार बेहते, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अग्निशमन सेवा समितीचे सदस्य निशांत गांधी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक आयुक्त (जाहिरात) विजय हुमने, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांच्यासह मान्यवरांनी शहीदांच्या स्मृतिफलकासमोर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व मानवंदना दिली. यानंतर अग्निशमन जवानांच्या परेडचे निरीक्षक केले आणि त्यानंतर परेडकडून मानवंदना स्वीकारली. मुख्य कार्यक्रमात

मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी अहवाल वाचन करीत अग्निशमन सेवा दिवस आणि सप्ताहाची माहिती दिली. १४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराचीमार्गे मुंबई गोदीत दाखल झालेल्या 'एस.एस. फोर्ट स्टीकींग' या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीशी झूज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. शहीदांच्या कर्तव्याची जाणीव व प्रेरणा देणाऱ्या सर्व हौतात्म्यांना या दिवशी संपूर्ण भारतात श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आगीच्या धोक्यासंदर्भात जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अरुणा भोंडे यांनी केले. आभार सी.बी. तिवारी यांनी मानले.

वीरपत्नीचा सत्कार

२८ जून २००५ रोजी ग्रेट नाग रोड येथील इमारतीला लागलेल्या आगीदरम्यान कर्तव्यावर असलेले फायरमन रमेश ठाकरे शहीद झाले. त्यांची पत्नी शांताबाई ठाकरे यांचा यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मर्चंट नेव्ही वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष संजय म्हैसने यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. अग्निशमन विभागातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले. 'प्रॅक्टिकल मिडले ड्रील'मध्ये सिव्हील लाईन अग्निशमन केंद्र, नरेंद्र नगर अग्निशमन केंद्र आणि लकडगंज अग्निशमन केंद्राला अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 'वैयक्तिक लॅडर ड्रील' स्पर्धेत संजय शेंबेकर (प्रथम), सुरेश आत्राम (द्वितीय), राजीव पवार (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले.

थरारक प्रात्यक्षिकांचा चित्तथरारक अनुभव

यावेळी अग्निशमन विभागांतर्गत येणाऱ्या विविध केंद्रांच्या चमूने थरारक प्रात्यक्षिक सादर केलेत. आग लागल्यानंतर अग्निशमन विभागातर्फे कशा पद्धतीने आग विझविण्यात येते. विविध प्रकारच्या आगीवर कसे नियंत्रण मिळवावे, आदींचे प्रात्यक्षिक सादर करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातूनही एका विशिष्ट प्रकारे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.